

Mahalaxmi Seamless Limited

CIN: L93000MH1991PLC061347

Reg. Off.: Pipenagar (Sukeli)Via Nagothane Taluka Roha Dist Raigad 402126
54/A,Virwani Industrial Estate,Near Western Express Highway Goregaon (East), Mumbai-400063.(INDIA).
Tel: 022-40033190, Email: accountsho@mahatubes.com, Website: www.mahatubes.com

02ndFebruary, 2023

To,
The Secretary,
BSE Limited,
25th Floor, P.J. Towers, Dalal Street,
Fort Mumbai: 400 001

Sub: Submission of Newspaper Advertisement relating to the Intimation of Board Meeting

Respected Sir,

Pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing a copy of Advertisement(s) published in the newspapers, The Free Press Journal and Navshakti covering the intimation of dispatch of notice of Board Meeting.

Please take on records and acknowledge the same.

Thanking You,

Yours faithfully,

For Mahalaxmi Seamless Limited

Encl: as above

Factory: Pipe Nagar (Sukeli), via Nagothane, Taluka Roha, District Raigad, Maharashtra – 402 126(INDIA)

Email: enquiry@mahatubes.com

मराढी मनाचा आवाज



www.navshakti.co.in

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN to the public at large that at the request of Our Clients. Adcore Developers LLP (LLPIN: AAR-2804), having its registered office at 14th Floor, Nirmal Building, 241/242, Nariman Point Mumbai – 400 021, we are investigating the title of (1) Hubtown Limited (CIN: L45200MH1989PLC050688) having its registered office at Hubtown Seasons, CTS No. 469/A, Opposite Jain Temple, Ramkrishna Chemburkar Marg, Chember (E), Mumbai - 400 071 with respect to the development rights conferred upon them by the Government Of Maharashtra under the Concession Agreement dated 31st August 2009 for construction, development and sale of residential-cum-commercial complex on the Property, more particularly described in the SCHEDULE hereto and (2) Adcore Developers LLP, with respect to the FS aggregating 6,761.87 sq. mtr. sold by Hubtown Limited to construct Tower 2 in the Project known as "Hubtown Premiere Residences" being developed on part of the Property, more particularly described in the Schedule hereto.

All those persons having any right, title, share and/or interest in respect of the said Property or any part or portion, whether by way of sale, exchange, assignment, gift, bequest, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, leave and license, covenant mortgage, charge, trust, inheritance, succession or contract or memorandum of understanding, easement, right of way, occupation, possession, reservation, development rights, FSI consumption or otherwise howsoever are hereby required to give written notice thereof with proof, if any, to the undersigned at M/s Purnanand & Co. Advocates and Solicitors, Fort Chambers, "C" Wing, 2nd Floor, 65 Tamarind Lane, Fort, Mumbai - 400 023 or by email with proof at harshil.parekh@purnanand.co.in, withir 14 clear calendar days from the date of publication of this notice failing which the claim if any, shall deemed to have been waived and we shall proceed to issue the title certificate in favour of our Client without reference to such claim.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that piece and parcel of land bearing C.T.S. No. 833 (Pt.), Survey No. 141(A) of Village Ambivali, admeasuring 14,270 sg. mtr. including RG subplot, earlier known as "Mudran Kamgar Nagar" situated at Jay Prakash Road, Village Ambivali, Andheri West Mumbai. The Sale Plot is bounded as follows:

On or towards the East by : Kamdhenu Mall On or towards the West by : Sub-Plot for Udyog Bhavan On or towards the South by : 27.45mtr. wide J. P. Road On or towards the North by: Kokilaben Ambani Hospital

Dated this 02 day of February, 2023 For M/s Purnanand & Co

Advocates & Solicitors Fort Chambers, "C" Wing 2nd Floor, 65 Tamarind Lane Fort, Mumbai – 400023 Email: harshil.parekh@purnanand.co.in

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our client intends to acquire / purchase from Mr. Indru Raisinghani and Mrs. Preeti Raisinghani all those 5 (five) fully paid up shares of the face value of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each bearing distinctive nos. 56 to 60 (both inclusive) under Share Certificate no. 12 (hereinafter referred to as the "said Shares") issued Certificate no. 12 (hereinafter referred to as the "said Shares") issued by Jagir Apartments Co-operative Housing Society Limited, together with all right, title and interest in residential premises being Flat bearing No. 12 admeasuring 882.50 sq.ft. built up area equivalent to 82.02 sq.mtrs (hereinafter referred to as the "said Flat") on the sixth floor of the building known as "Jagir Apartments" situated at 35, Guru Nanak Road, Bandra (West), Mumbai 400050 and 1 (one) car parking space in the compound of the building ("the said Car Parking Space"). The said Shares, the said Flat and the said Car Parking Space are collectively referred to as the said Premises and described in the schedule herein under.

All entities / persons including any bank or financial institution having any right, title, benefit, interest, claim or demand in respect of the said Premises any part's thereof, by way of sale, exchange, lease, sub-lease, assignment, mortgage, charge, lien, inheritance, bequest, succession, gift, maintenance, easement, trust, tenancy, sub-tenancy, license, occupation, possession, family arrangement/settlement, decree or order of any court of Law, contract / agreement, development rights, partnership, any writing and/or arrangement or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, along with supporting documentary evidence to the undersigned at the howsoever, are hereby required to make the same known in writing, along with supporting documentary evidence, to the undersigned at the address and email id mentioned below, within 14 (fourteen) days from the date hereof, failing which such right, title, benefit, interest, claim and/or demand, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and our clients shall proceed to enter into the transaction.

SCHEDULE REFERRED TO HEREINABOVE (said Premises)
All those 5 (five) fully paid-up shares of the face value of Rs. 50/-(Rupees Fifty Only) each bearing distinctive nos. 55 to 60 (both inclusive) under Share Certificate no. 12 issued by Jagir Apartment

inclusive) under Share Certificate no. 12 issued by Jagir Apartment Co-operative Housing Society Limited, together with all right, title and interest in residential premises being Flat bearing No. 12 admeasuring 882.50 sq.ft. built up area equivalent to 82.02 sq. mtrs built up area on the sixth floor of the building known as "Jagir Apartment" situated at 35, Guru Nanak Road, Bandra (West), Mumbai 400050 standing on land bearing CTS No. F/1177, F/1178, F/1179 of village Bandra in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban and 1 (one) car parking space in the compound of the said building.

Dated this 2nd day of February, 2023. For VIGIL JURIS

Partner,
Advocates & Solicitors
Vaswani Mansion, 6th Floor, 120 Dinshaw Vaccha Road,
Churchgate, Mumbai 400 020. Emall: nirav.jani@vigiljuris.com

MAHALAXMI SEAMLESS LIMITED Pipenagar (Sukeli) Via Nagothane, Taluka Roha Dist Raigad, Maharashtra- 402126 CIN: L93000MH1991PLC061347 Email Id: investors@mahatubes.com NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given that pursuant to Regulation 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulation, 2015, Board Meeting of the Company will be held on Wednesday, 08th-february, 2023 at 4.00 PM. at the registered office of the Company to consider and approve the un-audited financial results of the Company for the quarter ended December 31, 2022. The said notice may be accessed on the Company's website at www.mahatubes.comand may also be

By Order of the Board of Directors, For Mahalaxmi Seamless Limited vek Madhavprasad Jalan Managing Director DIN: 00114795

Place: Mumbai Date : 02nd February,2023

E-TENDER NOTICE

MAHAGENCO MAHARASHTRA STATE POWER GENERATION

COMPANY LIMITED Inviting Tenders for the following work

Tender No. CPC / PRO / ADVT. AGENCY / DGIPR- DAVP-

GOVT RATES / 2023, RFX NO. 3000035477 for National & Local Dailies. Name of Work: To Assist MAHAGENCO in publishing

MAHAGENCO's Routine Classified advts in Local / Regional / National News Papers at DGIPR/DAVP/Govt Rates Cost of Tender: Rs. 1,180/- for each tender by online

- E-payment only to Maharashtra State Power Generation Company Limited, Mumbai.
- Issue Period: From 01/02/2023 to 26/02/2023.
- Last Date for Submission: 27/02/2023 upto 15.00 hours. Date of Tender Opening (Part-I): 27/02/2023 at 16.00

hours. Contact Person for E-registration: Executive Engineer (St-

IQC), O/o. C.E. (CPA), MSPGCL, 2nd Floor, Prakashgad, Prof. A.K. Marg, Bandra (E), Mumbai - 400051. Tel No. 022-69853618 Vendor Registration in SRM e-tendering system of

MAHAGENCO is mandatory for participation in tender. For further details visit Website www.eprocurement.mahagenco.in

> FORM NO. 16 (See Regulation 34(3)) BY ALL PERMISSIBLE MODE

> > **EXHIBIT NO. 8**

...Defendants

DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 2 AT MUMBAI 3rd Floor, Colaba, Telephone Bhavan, Colaba Market, Mumbai-400 005 WARRANT OF ATTACHMENT OF IMMOVABLEPROPERTY UNDER RULE 48 OF THE SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993.

R.P. No. 55 of 2022 Next Date: 15/02/2023 Bank of India ...Applicant Versus

Baliram Chandrama Yadav & Anr.

CD 1 - Mr. Baliram Chandrama Yadav

Residing at A-504, Gaurav Avenue, Hatkesh Udyog Road, Glider, Opp. GCC Club, Mira Road East, Thane-401107.

CD 2 - Mrs. Geeta Baliram Yadav Residing at A-504, Gaurav Avenue, Hatkesh Udyog Road, Glider,

Opp. GCC Club, Mira Road East, Thane-401107. 1. Whereas Mr. Baliram Chandrama Yadav & Anr. have failed to pay the sum of Rs. 81,84,053/- (Rupees Eighty One lakhs Eighty four thousand fifty three only) along with pendentellite and future interest @ 10.45% w.e.f. 16/07/2015 till realization payable by you in respect of Certificate No. 55/22 drawn up by the Presiding Officer, Debts

Recovery Tribunal No. 2, Mumbai. 2. It is ordered that you the Certificate Debtor as set forth are hereby prohibited and restrained until further order of the undersigned from transferring or charging the under mentioned property, in any way, and that all persons be, and that they are hereby prohibited from taking any benefit under such transfer or charge.

3. You are required to appear before the Recovery Officer, Debts Recovery Tribunal No. 2, Mumbai on 15th February, 2023 at 11:00 AM. PROPERTY DETAILS IMMOVABLE PROPERTY

Flat No. 202/A, admeasuring 770 sq.ft., in the building known as Aawez heights, situated at Near Corporation Bank, Amboli Naka, S. V. Road, Andheri West, Mumbai-400 058.

Given under my hand and the seal of the Tribunal on this date 20/01/2023.



(S. K. Meshram) Recovery Officer DRT-2 Mumbai

The Concerned Society

An *⋘R≥***G** Company

KEC INTERNATIONAL LIMITED

CIN: L45200MH2005PLC152061

Registered Office: RPG House, 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030. Tel. No.: 022-66670200 • Fax: 022-66670287

Website: www.kecrpg.com • Email: investorpoint@kecrpg.com

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2022

	Quarte	r ended	Nine Months ended	Year Ended
Particulars	December 31, 2022 (Unaudited)	December 31, 2021 (Unaudited)	December 31, 2022 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)
Revenue from operations	4,374.62	3,340.02	11,756.70	13,742.26
Net Profit before exceptional items and tax	11.43	122.32	75.11	443.07
Net Profit after exceptional items and before tax	11.43	122.32	75.11	399.43
Net Profit for the period (after exceptional items and after tax)	17.60	93.61	103.86	332.08
Total Comprehensive Income for the period	52.23	92.28	188.60	363.05
[Comprising Profit for the period (after tax) and				
Other Comprehensive Income (after tax)]				
Paid-up equity share capital (face value Rs. 2/- each)	51.42	51.42	51.42	51.42
Other Equity				3,568.51
Basic / Diluted Earnings Per Share (in Rupees)	0.68	3.64	4.04	12.92
attributable to owners (not annualised)				
(face value Rs. 2/- each) -				
before and after extraordinary items (not annualised)				
	Net Profit before exceptional items and tax Net Profit after exceptional items and before tax Net Profit for the period (after exceptional items and after tax) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up equity share capital (face value Rs. 2/- each) Other Equity Basic / Diluted Earnings Per Share (in Rupees) attributable to owners (not annualised) (face value Rs. 2/- each) -	Particulars December 31, 2022 (Unaudited) Revenue from operations Net Profit before exceptional items and tax Net Profit after exceptional items and before tax Net Profit for the period (after exceptional items and after tax) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up equity share capital (face value Rs. 2/- each) Other Equity Basic / Diluted Earnings Per Share (in Rupees) attributable to owners (not annualised) (face value Rs. 2/- each) -	Particulars December 31, 2022 (Unaudited) Revenue from operations Net Profit before exceptional items and tax Net Profit after exceptional items and before tax Net Profit for the period (after exceptional items and after tax) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up equity share capital (face value Rs. 2/- each) Other Equity Basic / Diluted Earnings Per Share (in Rupees) attributable to owners (not annualised) (face value Rs. 2/- each) -	Particulars December 31, 2022 (Unaudited) December 31, 2022 (Unaudited) December 31, 2022 (Unaudited)

Place: Mumbai

Date : January 31, 2023

1 The above results of KEC International Limited, its branches, jointly controlled operations (the 'Company') and its Subsidiaries (together referred to as 'Group') were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on January 31, 2023. The statutory auditors of the Company have conducted a "Limited Review" of the above Consolidated Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2022.

Information of Standalone I Inquidited Einangial Deputte of the Company is accorded

2 Information of Standardie Unaudited Financial Results of the Company is as under: -						
	Quarte	r ended	Nine Months ended	Year Ended		
Particulars	December 31, 2022 (Unaudited)	December 31, 2021 (Unaudited)	December 31, 2022 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)		
Revenue from operations	3,867.52	3,000.96	10,451.86	12,573.27		
Profit after exceptional items and before tax	27.75	213.18	203.13	612.86		
Profit after tax	14.75	152.82	150.85	434.44		

The above is an extract of the detailed format of Consolidated Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of Standalone and Consolidated Unaudited Financial Results are available on the stock exchanges websites, i.e., www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website i.e., www.kecrpg.com

For KEC INTERNATIONAL LIMITED

VIMAL KEJRIWAL MANAGING DIRECTOR & CEO DIN - 00026981

PUBLIC NOTICE Notice is given to the public at large, that our clients are prospective acquirers o Flat No: 302, 3rd Floor, Mancheste Heights (Kokil), with Car Parking at Kha Sukhi Jeevan CHS Ltd. Plot No:149, 10th Road, Khar (west), Mumbai - 400052 CTS Bandra-E/587, MSD, owned by fla owner- member, Mr. Rakesh Mirchandar Ajwani. vide Society Share Certificat No:23. Any person, body, institution society etc., having any claims, right and/or objections in respect of or agains or relating to the property described hereinabove by way of devolutionary rights, inheritance, share, sale, lease cense, lien, mortgage, charge, gift easement, maintenance, possession o encumbrance howsoever or otherwise. hereby required to intimate to the undersigned within 14 days from the dat of publication of this notice, of their sucl claims, if any, with the documentary evidence in support thereof, failing which t shall be deemed that the said property i free from encumbrances and claims etc of whatsoever nature shall be deemed t be waived. The transaction shall be completed without reference to such laims and the claims, if any, of such person/s shall be treated as waived and not binding on our clients. Dated this 01st February, 2023

M/s. P. V. Nichani & Co Advocates High Court
Off No. 9, Hind Rajasthan Chambers

Allana Lane, Fort, Mumbai 400 023

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that our clien SMT. NAINA PRAKASH SHAH & YUKTA PRAKASH SHAH is the owner of flat No meters (Super Built up area), in 'B' Wing in Building No. 1 Known as "SIDDHIVINAYAK TOWER" the society known as "Shree Siddhivinayak Towe Co-op. Hsg. Soc. Ltd.", constructed on October 198 October 198 (Old Survey No. 196 (Old Survey No. 56), Hissa No. 3/A, 4/1, 5,6,7,8,9,10,11,12,13, Survey No. 197 (old Survey No. 65), Hissa No. 8,10 Survey No. 202. (old Survey No. 57), Hissa No. 4/1,7, 13/1, 13/2, Survey No. 204 (old Survey No.55) Hissa No. 35, lying being and situate at Village NARINGI Taluka Vasai, District Thane within the

Taluka Vasai, District Thane within the area of Sub-Registrar at Vasail 10 VI. By an Agreement dated 31st December 2009, the said M/S. SIDDHIVINAYAK DEVELOPERS sold the said flat to Mr. Prakash Jayendra Shah & Mrs. Naina Prakash Shah the said Agreement registered at the office of Sub-Registrar of Assurances, Vasai-2 at Serial No. 00114/2010, dated 04/01/2010.

Mr. Prakash Jayendra Shah died intestate on 19/01/2022 leaving behind him 1) Smt NAINA PRAKASH SHAH (Wife) 2) YUKTA PRAKASH SHAH (Married Daughter eing the legal heirs. We hereby declar that no other nominess/heirs/lega epresentatives are left behind by the sa

herefore any person or heir having an objection, claim in full or part on the giver property thereof in any manne whatsoever are requested to make the same known to the undersigned in writing at: office No. 219, Padmibai Tower, Opp Railway Sub-way, Manvelpada Road Virar (East), Taluka-Vasai, District Palghar 401305, within 7 days of this notice, failing which the same will be leemed to have been waived.
Dated: 02.02.2023 Sd/For Adv. Vilas Vinod Gotmare

LOSS OF SHARE CERTIFICATES he following share certificates issued to respective members are stated to have been misplaced/los and the parties have applied for the issuance of duplicate share certificates Sr. _ Office Share No of Dist. Nos. Name of members Cert. No. Shares From - To 119 Mudliar Venkatesan Srinivasan 566 10 5641-5650 25/04/2018 120 Mudliar Venkatesan Sriniyasan 567 10 5651-5660 25/04/2018 121 | Mudliar Venkatesan Srinivasan | 568 | 10 | 5661-5670 | 25/04/2018 Anybody having any objection to the issuance of the duplicate share certificates to the above parties may write to the society within a fortnight, if any objection is not received within the fortnight from the

publication of this notice, the Society will be issuing a duplicate Share Certificate to the said member/ MR. Ramesh Singl For DISMA Office Premises Co-Op. Society Ltd. Registration No. Mum/Gen/B/31/89-90 Dated 09-02-1990 DISMA Complex, Plot No. 246, Steel Market, Kalamboli-410218. (Navi Mumbai)

THE DECCAN MERCHANTS CO-OP BANK LTD, Head Office (Legal & Recovery): 217, Raja Rammohan Roy Road, Girgaon, Mumbai – 400 004.

Tel. No.: 022-23851819 E-mail: legal@deccanbank.com Web:www.deccanbank.com

Ref No.HO/AO/50-58-7&18-54-1/530/2022-23

Statutory Notice

By speed post/RPAD

1) M/s. Multi Products India, Prop. Mr. Jangbahadur D Uppal.

Res. At -C-302, Silver Birch, Vasant Garden, Nr. Swapna Nagari, Mulund West, Mumbai-400 080.

2) Mrs. Prema Jangbahadur Uppal

Res. At -C-302, Silver Birch, Vasant Garden, Nr. Swapna Nagari, Mulund West, Mumbai-400 080.
3) Mr. Shallendrakumar B Tripathi Res. At –302, Sai Darshan Apartment, Plot No.38, Sector 20C, Airoli, Navi Mumbai-400 708.

4) Mr. Naresh Narottam Bhatia Res. At-B-407, Shubh Building, Subhash Nagar, Queens Park, Mira Road East, Thane -401 107.

5) Mr. Ramesh Anand Kadam

Res. At-Flat No.304, Radha Residency, Phase-II, Opp. Tata Power, Kalvan West, Thane -421 301, Sub:-Demand Notice U/s 13(2) of Securitisation and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Secur Interest Act. 2002 (54 of 2002).

REF.No. Your Term Loan A/c. No.12/50/58/07 & 12/18-54/01.

 You are well aware that you No.1 have borrowed from our Bank the credit facilities mentioned below, with the presen outstanding in the said accounts. The same have become overdue owing to your non-payment and the accounts are classified as "Non Performing Assets" on 30.05.2012 in terms of the guidelines of the Reserve Bank of India. A sum of Rs.3,54,83,810/-(Rupees Three Crores Fifty Four Lakhs Eighty Three Thousands Eight Houndred Ten only) including interest up to

	Type of Loan	Limit	Date of NPA	Total Amount Due			
l		Sanctioned		Principal	InteRest	Total	
	Term Loan against Mortgage of Property	20,00,000/-	30.05.2012	33,25,436.00	45,45,179.00	78,70,615.00	
	Overdraft against Hyp of Goods	55,00,000/- (TOD)23,00,000/-	30.05.2012	86,19,457.00	1,89,93,738.00	2,76,13,195.00	
	TOTAL	Rs. 98,00,000/-		1,19,44,893/-	2,35,38,917/-	3,54,83,810.00	

2. Your Guarantors, No. 2 to 5, have guaranteed the renayment of the aforesaid credit facilities granted to You No. 1. 3. In spite of our repeated reminders and demands, you have not paid the amount outstanding in the above account and y

have not discharged your liabilities in full.

4. Since You No. 1 being the Borrower and the Bank, being secured creditor, you have executed necessary documents to secure the said debts by executing duly Registered Mortgage Deed on 03.11.2010 in banks favour in respect of the immovable property, particulars of which are mentioned in the schedule of Mortgage

5. The various security agreements that one executed by You No. 2 to 5 in favor of the Bank thereby creating security interest in the following Immovable property and Bank can exercise its rights for realisation of its dues.

Schedule of Securities Mortgaged to Bank

Description of the property

All that parcel of Gala Nos.7 & 9, admeasuring 389 Sq. Feet Carpet Area + 194 Sq. Feet Terrace, Tota Admeasuring about 374 Sq.Feet Carpet Area at 2nd Floor, Building known as 'Vijay Vilas Complex' B Wing, Plot No.37, Sector No.19 C, Vashi. Navi Mumbai-400 703. Registered in Sub District Thane-3. wned By Mr.Jangbahadur D Uppal.

Duly mortgage under registered mortgage deed serial No TNN3-07441-2010 on 03.11.2010.

6. In view of the default committed by you in repayment of the aforesaid secured debts we hereby call upon You No. 1 to 5 to make payment of a sum of Rs. 3.54.83.810/- together with further interest from 01.01.2023 till the date of repayment and/or realization, under the aforesaid credit facility, as per the security documents executed by you & discharge your liabilities in fu within a period of 60 days from the date of receipt of this notice, failing which the Bank will exercise its rights or take appropria steps for enforcement of securities set out in the aforesaid security documents executed by you under Section 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, which please note 7. Please note that as provided in Section 13(13) of the SARFAESI Act of 2002, you will be under constraint to transfer by way

of sale, lease or otherwise and create any third party right/interest in or against any of the secured assets referred to herei above, without the prior written consent from the Bank. 8. This notice is issued without prejudice to the Bank's right to initiate and continue such other action or legal proceedings as it

leems fit and necessary under the provisions of any other law.

The Deccan Merchants Co-operative Bank Ltd., Mumba . Chairman/Secretary, Vijay Vilas Complex, B Wing, Plot No.37, Sector No.19 C, Vashi. Navi Mumbai-400 703.

C. C. for information

Extracts of Statement of Consolidated Financial Results

for the quarter and nine months ended 31 December, 2022

Authorized Office

Particulars	Quarter ended 31 December, 2022 (Unaudited)	Quarter ended 30 September, 2022 (Unaudited)	Quarter ended 31 December, 2021 (Unaudited)	Nine months ended 31 December, 2022 (Unaudited)	Nine months ended 31 December, 2021 (Unaudited)	Year ended 31 March, 2022 (Audited)
Revenue from continuing operations	4,148	4,239	3,141	12,382	9,141	12,622
Profit from continuing operations before exceptional items, share of profit of joint ventures and associate and tax	625	676	312	2,069	963	1,452
Profit from continuing operations after exceptional items, before share of profit of joint ventures and						,
associate and tax	625	676	312	2,069	952	1,441
4. Profit from continuing operations before tax	534	723	406	2,054	1,154	1,667
5. Profit from continuing operations after tax	432	685	340	1,758	930	1,400
6. (Loss)/profit from discontinued operations before tax	` '	(5)	10	(16)	37	18
7. (Loss)/profit from discontinued operations after tax	(7)	(5)	10	(16)	30	5
8. Profit for the period (5 + 7)	425	680	350	1,742	960	1,405
9. Total comprehensive income for the period	139	1,543	743	1,494	3,173	4,364
10. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255	255	255
11. Other equity and Non-controlling interests						18,902
12. Earnings per share						
- Basic and Diluted (for continuing operations) in ₹	15.62*	24.85*	11.82*	63.75*	31.00*	49.17
- Basic and Diluted (for discontinued operations) in ₹	(0.27)*	(0.20)*	0.37*	(0.63)*	1.17*	0.20
- Basic and Diluted (for continuing and discontinued operations) in ₹ * Not annualised	15.35*	24.65*	12.19*	63.12*	32.17*	49.37
- Tot alliadised			l	L		

Extracts of Statement of Standalone Audited Financial Results for the quarter and nine months ended 31 December, 2022

(₹ in crore

						(\ III clore)
Particulars	Quarter ended 31 December,	Quarter ended 30 September,	Quarter ended 31 December,	Nine months ended 31 December,	Nine months ended 31 December,	Year ended 31 March,
	2022	2022	2021	2022	2021	2022
Revenue from continuing operations	1,218	1,185	931	3,628	2,606	3,721
2. Profit from continuing operations before tax	244	277	213	1,016	672	988
3. Profit from continuing operations after tax	190	243	155	814	518	787
4. Profit from discontinued operations before tax	-	-	-	-	27	28
5. Profit from discontinued operations after tax	-	-	-	-	20	15
6. Profit for the period (3 + 5)	190	243	155	814	538	802
7. Total comprehensive income for the period	194	1,279	578	989	1,901	2,340
8. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255	255	255
9. Other equity						15,088
10. Earnings per share						
- Basic and Diluted (for continuing operations) in ₹	7.46*	9.54*	6.11*	31.95*	20.35*	30.87
- Basic and Diluted (for discontinued operations) in ₹	-	-	-	-	0.80*	0.59
- Basic and Diluted (for continuing and discontinued operations) in ₹	7.46*	9.54*	6.11*	31.95*	21.15*	31.46
* Not annualised						

Notes:

Place : Mumbai

Date: 1 February, 2023

- 1. The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the guarter and nine months ended 31 December, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the quarter and nine months ended 31 December, 2022 is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.tatachemicals.com).
- 2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 1 February, 2023.

For and on behalf of the Board of TATA CHEMICALS LIMITED

> R. Mukundan **Managing Director and CEO**

TATA CHEMICALS LIMITED

Regd. Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001. Tel: +91 22 66658282 Website: www.tatachemicals.com CIN:- L24239MH1939PLC002893 Email: investors@tatachemicals.com

Visit us at www.kecrpg.com

(विनियमन ३४(३) पाहावे सर्व परवानायोग्य माध्यमाद्रां

कर्ज वस्तली न्यायाधिकरण क्र. २ मुंबई येथे

३ रा मजला, कुलाबा, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, मुंबई ४०० ००५. रिकव्हरी ऑफ डेब्टस डयु टू बँक्स अँड फायनान्शिअल इन्स्टिटयुशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचत आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ४८ अंतर्गत स्थावर मिळकतीच्या जप्तीचे वॉरंट

आर. पी. क्र. ५५ सन २०२२ बँक ऑफ इंडिया

विरुध्द

पढील तारिख: १५.०२.२०२३ ... अर्जदार

बळीराम चंद्रमा यादव आणि इतर सीडी १- श्री. बळीराम चंद्रमा यादव

रहिवासीत येथे ए-५०४, गौरव एव्हेन्यु, हत्केश उद्योग रोड, ग्लिंडर,

जीसीसी क्लब समोर, मिरा रोड पूर्व, ठाणे ४०११०७

सीडी २- सौ. गीता बळीराम यादव

रहिवासीत येथे ए-५०४, गौरव एव्हेन्यु, हत्केश उद्योग रोड, ग्लिंडर,

जीसीसी क्लब समोर, मिरा रोड पूर्व, ठाणे ४०११०७

ज्याअर्थी श्री. बळीराम चंद्रमा यादेव आणि इतर यांनी कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ मुंबई च्या पीठासीन अधिकाऱ्यांनी काढलेल्या प्रमाणपत्र क्र. ५५/२२ च्या संदर्भातील तुमच्याद्वारे देय १६.०७.२०१५ रोजीपासून १०.४५% दराने पुढील व्याज आणि दंडसह रक्कम रु ८१,८४,०५३/- (रुपये एक्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार त्रेपन्न मात्र) ची रकम प्रदान करण्यात कसुर केली आहे.

२. चौथ्या स्थानावर असलेल्या तुम्ही प्रमाणपत्र ऋणको यांना आदेश देण्यात आला की निम्नस्वाक्षरीकारांच्या पुढील आदेशापर्यंत खालील नमुद मिळकतीचा कोणत्याही प्रकारे हस्तांतर करणे किंवा प्रभार निर्माण करण्यापासून प्रतिबंध आणि मनाई करण्यात येत आहे आणि की सर्व व्यक्तींना असे हस्तांतर किंवा प्रभारांतर्गत कोणतेही लाभ घेण्यापासून याद्वारे प्रतिबंध करण्यात येत

३. तुम्ही वसुली अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ मुंबई यांच्यासमोर दि. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी स.११.०० वा. विक्री उद्घोषणेच्या अटी मांडण्यांकरीता हजर राहणे आवश्यक आहे. स्थावर मिळकतीचे विवरण

फ्लॅट क्र. २०२/ए, मोजमापित ७७० चौ.फू., इमारत नाव आवेझ हाईट्स नावे ज्ञात इमारत स्थित येथे कॉर्पोरेशन बँक जवळ, अंबोली नाका, एस व्ही रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५८.

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने सदर दिनांक २०.०१.२०२३ रोजी दिले. वसुली अधिकारी डीआरटी २, मुंबई

संबंधीत सोसायटी बीएमसी प्राधिकरण

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड नॉदणी. कार्यालयः २७ बीकेसी, सी-२७, जी-ब्लॉक, बांद्रा कुली कॉम्प्लेक्स, बांद्र ५२. शाखा कार्यालयः अदमास प्लाझा, कलिना, सांताक्रुख (पूर्व), मुंबई-४०००९८

साधार्मा अबद्ध निरुप्त करने साधार्मा अबद्ध निरुप्त करने हिर्दि हो अब्दर्ध माणण सूच्या अस्ति साधार्मा अबद्ध निरुप्त करने हार्य अस्ति साधार्म मिण्य के आहार्या अस्ति अधिक स्वस्थात नमुद्द बँक/वित्तीय संस्था कडुन कर्ज (कर्ज) सुविधा घेतली व त्याची पतिष्ठक करण्यात कसूर केली. तुम्ही कसूर केल्याच्या परिणामी नुमच्या कर्ज खात्यांचे वर्गीकरण नांन-परफार्मिंग असेटस्ट असे करण्यात आले. सदर कर्ज च्यासह तुमच्यालित नेश्व असत्ति था अवकावी, सर्ज अधिकार, हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध, लागाच्या परतिष्ठाती याखालीत नेश्व अमिहस्तांकनात्या स्वतंत्र्य विलेखा अन्वयं केलिक मिट्टिडच्या नावे/कडे अमिहस्तांकित केले. बैंकेने सदर अमिहस्तांकनात्या स्वतंत्र्य विलेखा अन्वयं कोटक मिट्टिडच्या नावे/कडे अमिहस्तांकित केले. बैंकेने सदर अमिहस्तांकनात्या स्वतंत्र्य विलेखा अन्वयं कोटक मिट्टिडच्या नावे/कडे अभिक्षातंत्राता अनुसरूक आणि क्षात्रा कर्मिटिडच्या नावे/कडे नेश्व अस्ति अस्ति अस्ति स्वर्णिटिडच्या नावे/कडे नेश्व स्वर्णिटिडच्या नावे/कडे निर्मा निर्मा कर्णिटिडच्या नावे/कडे नेश्व स्वर्णिटिडच्या नावे/कडे नावे/कडे निर्मा कर्णिटिडच्या नावे/कडे नावे/कडे निर्मा कर्णिटिडच्या नावे/कडे नावे/कडे नेश्व स्वर्णिटिडच्या नावे/कडे नावे/कडे निर्मा कर्णिटिडच्या नावे/कडे नावे/कडे निर्मा कर्णिटिडच्या नावे/कडे निर्मा कर्णिटिडचच्या नावे/कडे निर्मा कर्णिटिडचच्या नावे/कडे निर्मा कर्या निर्मा कर्णिटिडचच्या नावे/कडे निर्मा कर्णिटिडचचच्या निर्मा निर्च स्वर्णिटिडचच्या नावे/कडे निर्मा निर्मा कर्णिटिडचच्या नावे/कडे निर्मा कर्णिटिडचचच्या नावे/कडे निर्मा नि कर्जदार, सह-कर्जदार यांचे नाव आणि पत्ता, कर्ज खाते क्र.. १. धनकोचे नाव

कर्जाची स्क्कम	वर्णन
१. श्री. सुरिंदर सिंग तिरथ सिंग चंढोक, श्री. तिरथ सिंग चंढोक	
यांचा मुलगा आणि २. श्री. अमरजीत सिंग चंढोक, श्री. तिरथ सिंग	फ्लॅट धारक क्र. ३०३
चंढोक यांचा मुलगा आणि ३. श्री. गुरू चरण सिंग चंढोक (मयत	आणि ३०४, ३रा
पासून, पत्ता क्र. ४ आणि ५ येथे कायदेशीर वारस द्वारे) आणि ४.	मजला, टॉवर ए,
श्री. कबिर चंढोक, कै. गुरू चरण सिंग चंढोक यांचा मुलगा आणि	नताशा टॉवर, जुहू
५. कु. नवलीन चंढोक, कै. गुरू चरण सिंग चंढोक यांची मुलगी,	वर्सोवा लिंक रोड,
सर्व येथे: फ्लॅट क्र. ३०३, ३०४, नताशा टॉवर, १३१०, जुहु वर्सीवा	अंधेरी (पश्चिम),
लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००६१ आणि ३. श्री. गुरू चरण	मुंबई-४०००६१,
सिंग चंढोक, श्री. तिरथ सिंग चंढोक यांचा मुलगा (मयत पासून,	नविन स.क्र. १४१,
पत्ता क्र. ४ आणि ५ येथे कायदेशीर वारस द्वारे) आणि ४. श्री. कबिर	१३१, १३९, १४०
चंढोक, कै. गुरू चरण सिंग चंढोक यांचा मुलगा आणि ५. कु.	मधील प्लॉट क्र.
नवलीन चंढोक, कै. गुरू चरण सिंग चंढोक यांची मुलगी, सर्व येथे:	१३१० येथे स्थित,
फ्लॅट क्र. २०३, नताशा टॉवर, १३१० जुहु वर्सोवा लिंक रोड, अंधेरी	गाव वर्सोवा चे सर्व ते
(प.), मुंबई-४०००६१ आणि ६. मे. चंढोक बेअरिंग प्रा. लि.,	भाग आणि विभाग.
त्याचे संचालक सुरिंदरसिंग तिरथसिंग चंढोक द्वारे येथे: ९बी, १ला	गहाणदाराचे नाव:
मजला, अफ्रिका हाऊस, टोपिवाला लेन, लेमिंग्टन रोड, मुंबई-	श्री. सुरिंदर सिंग चंढोक
80000%,	आणि श्री. अमरजीत
कर्ज खाता क्रमांक: १४९३२५२४ आणि १४९३२६४४	सिंग चंढोक
मंजुर कर्ज रक्कम: रू. ७५,००,०००/- (रूपये पंच्याहत्तर लाख मात्र)	

म्हणून तुम्हा कर्जदार व सह-कर्जदार आणिहमीदार ह्यांना ह्या सूचनेच्या ६० दिवसांत पुढील व्याजासह वरील मागणी केलेल्या थकवार्क रकमेचे संपूर्ण प्रदान करण्यास सांगण्यात येत आहे, कसूर केल्यास वरील तारणांच्या सक्त वसुलीसाठी सदर जॅवट अन्वये कारवाई करणे

ाननत्वार्यकाराना ना अन्य उद्धाः तुमचे लक्ष अधिनियमाच्या करूम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुटीकडे वेषण्यात येत आहे ज्याच्या सुकृताद्वारे तुम्हाला वरील सदर तरतुरीमध्ये विहित कालावधीत तारण मता विमोचनासाठी स्वातंत्र्य आहे. कृपया हे सुध्दा ध्यानात ठेवा की, ॲक्टच्या कलम १३(१३) प्रमाणे, आमच्या संमतीशिवाय विक्री, पाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने

ारोक्त गहाण मिळकर्तीचे हस्तांतरण करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. ठिकाण : मुंबई, दिनांक : ०२.०२.२०२३ -प्राधिकृत अधिकारी : कोटक महिंद्रा बँक लि. करिता

बैंक ऑफ इंडिया BOI

धामणकर नाका शाखा ७२, स्नेहा सदन, तेलिपाडा, कानेरी, भिवंडी ४२१ ३०२

दिनांक ३. मागणी सूचनेची

४. देव रक्कम रुपयांमध्

१. सिटी फायनान्शियल

. ३१.१०.२०१२

٠.९३.५٥.२१९/-

एकोणीस मात्र)

थकीत व देय सह ०२.०२.२०२३ पासून पूर्ण प्रदानाच्या दिनांकापर्यंत लागू व्याज.

ताख पन्नास हजार दोनशे

दूर.: ०२५२२-२२३२५१/२२४२५१

दिनांक: ०१.०२.२०२३ तारण सोने दागिणे/अलंकार/कॉईन्सच्या जाहीर लिलावाकरिता सूचना

खालील सोने कर्जदार, त्यांचे कायदेशीर वारस, सोने दागिणे/अलंकार/नाणीच्या व्यवसायाम असलेल्या व्यक्ती आणि सर्व सामान्य जनतेच्या याद्वारे लक्षात आणुन देण्यात येते की, बँकेने वारंवार स्मरणपत्रे/सूचना पाठवूनही खालील कर्जदारांनी त्यांची थकबाकी चुकती केलेली नाही.

सूचना याद्वारे प्रकाशित करण्यात येते की, जर त्यांनी १६.०२.२०२३ पर्यंत त्यांच्या संबंधित सोने कर्ज यामधील त्यांनी थकबाकी (तागवेपर्यंत व्याज आ । सर्व परिव्यय / प्रभार /खर्चासह करण्यास कसर केल्यास १७.०२.२०२३ रोजी सायं. ४.०० वा. (वेळ) त्यांचे सोने दागिणे/अलंकार/नाणी हे शाखा परिसरात जाहीर लिलावासाठी ठेवण्यात येतील. त्यासाठी बँक संबंधित कर्जदारांना होणारी असविधा किंवा नकसानीसाठी जबाबदार राहणार नाही आणि या संदर्भात कोणत्याही कर्जदाराचे आरोप, सादरीकरण विचारात घेणार नाही.

बोली मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छक असलेल्या व्यक्तीनी इसारा अनामत रकमेकरिता नियोजिता वेळ/तारखेपूर्वी शाखा व्यवस्थापकांकडे रु. ५००/- (रुपये पाचशे मात्र) जमा करण आवश्यक आहे. अंतिम बोलीमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तीकडे ४८ तासात बँकेकडे संपूर्ण रक्कम जमा करणे शक्य झाले पाहिजे, कसूर केल्यास त्यांची बँकेकडील इसारा अनामत रक्कम जप्त करण्यात येईल. बोली मुल्य कमी किंवा अपुरे आढळल्यास बँकेने कोणतेही कारण न देता लिलाव रद्द करण्याचा हक्क राखुन ठेवला आहे. पढ़े, गरज भासल्यास बँकेने वरील नियोजित लिलावाची तारीख, वेळ किंवा ठिकाण बदलणे किंवा कोणतेही कारण न देता तो रद्द करण्याचा हक राखुन ठेवला आहे.

खाते क्रमांक	कर्जदारांचे नाव	पत्ता	सोन्याचे ढोबळ वजन (ग्राम्स)
०२५१६५११ ००००१३६	श्रीम. कल्पना शुकला, नवीन शुकला यांची पत्नी	१७६, रासुलाबाद जोधवाल कावेलारी लाईन्स अलाहाबाद, उत्तर प्रदेश २११००४	રદ્દ.હપ
०२५१६५११ ००००१४२	श्रीम. श्रृती गणजी, प्रभाकर गणजी यांची पत्नी	१३९, बेल्का हॉटेल मागे, न्यु कानेरी पद्मग नगर, भिवंडी ४२१३०२	५९.५३
			-0.4

सही/ शाखा व्यवस्थापक

फॉर्म ए जाहीर उद्घोषणा

(इन्सॉल्व्हन्सी ॲन्ड बँक्रप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (स्वेच्छा परिसमापन प्रक्रिया) रेग्युलेशन, २०१७ चा रेग्युलेशन १४) सोलार ओम ग्लोबल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड च्या

	स्टकहाल्डस	ाच्या माहितासाठा
	संबं	धित तपशील
٧.	कॉर्पोरेट व्यक्तीचे नाव	सोलार ओम ग्लोबल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
٦.	कॉर्पोरेट व्यक्तीचा स्थापनेची तारीख	०१.१०.२०१९
₹.	कॉर्पोरेट व्यक्ती ज्या अंतर्गत स्थापित /	आरओसी- मुंबई
ı	नोंदणीकृत आहे ते प्राधिकरण	
٧.	कॉर्पोरेट व्यक्तींचे कॉर्पोरेट आयडेंटीटी	यु४०१०९एमएच२०१९पीटीसी३३१२२५
	क्रमांक	
५.	कॉर्पोरेट व्यक्तीच्या नोंदणीकृत कार्यालय	एचडी-०३१, वेवर्क सीवूड्स ग्रॅण्ड सेन्ट्रल, १० वा मजला
ı	आणि मुख्य कार्यालय (जर असल्यास)	टॉवर १, सेक्टर ४०, सीवूड्स रेल्वे स्टेशन, नेरुळ नोड, नवी
	त्याचा पत्ता	मुंबई, ठाणे महा. ४००७००६ भारत
ξ.	कॉर्पोरेट व्यक्तीचे परिसमापन सुरु होण्याची	३०.०१.२०२३
ᆫ	तारीख	
૭.	परिसमापकाचे नाव, पत्ता, ईमेल पत्ता,	एफसीए आणि आयपी मनोजीत सेनगुप्ता
ı	दूरध्वनी क्रमांक आणि नोंदणीकरण क्रमांक	७०५ तुलीप टॉवर, ग्रीन व्हॅली, सेक्टर ४१-४२,
ı		फरिदाबाद १२१०१०
ı		resolutionprofessionalindia@gmai.com
ı		+९१ ९८१०४१७३८०
ı		नोंद. क्र- आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-
ı		पी०२४४७/२०२१-२०२२/१३७९५

याद्वारे सूचना देण्यात येते की, सोलार ओम ग्लोबल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी ३० जानेवारी, २०२३ रोजी स्वेच्छा समापनाला सरुवात झाली आहे.

०१.०३.२०२३

८. दावे सादर करण्याची अंतिम तारीख

दिनांक आणि ठिकाण: ०२ फेब्रुवारी २०२३, फरिदाबाद

सोलार ओम ग्लोबल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या स्टेकहोल्डर्स यांना त्यांच्या दाव्यांचे पुरावे बाब ७ च्या समोर नमूद केलेल्या पत्त्यावर परिसमापकांकडे ०१ मार्च, २०२३ रोजीस किंवा पूर्वी पाठविण्यास सांगण्यात येत आहे.

वित्तीय धनकोंनी त्यांच्या दाव्याचे पुरावे केवळ इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे सादर करावेत. सर्व इत स्टेकहोल्डर्सने दाव्यांचे पुरावे व्यक्तिशः टपालाद्वारे वा इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे सादर करावेत चुकीचे आणि दिशाभुल करणाऱ्या दाव्यांच्या पुराव्यांचे सादरीकरण शिक्षेस पात्र असेल. (मनोजीत सेनगप्ता)

परि क्र.

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : इंडियन रेयन कंपाउंड, वेरावळ, गुजरात ३६२२६६ शाखा कार्यालय: जी कॉर्पोरेशन टेक पार्क, कासारवडव घोडबंदर रोड, ठाणे – ४००६०७ (एमएच)

परिशिष्ट № (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(१) पहा) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ADITYA BIRLA

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी न्हणुन सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्म, २००२ च्या नियम ३ अन्वये पदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासन ६० दिवसांत रु. १६.८४.५९२/**- (रुपये मोळा लाख चौऱ्याऐंशी** हजार पाचशे ब्यान्नव मात्र) ही सुचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार **बिंद्रेश राम सारथ निषाद आणि केवला बिंद्रेश निषाद** यांना बोलाविण्यासाठी २२–११–२०२२ रोजीची मागणी

कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे, म्हणुन कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचन याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा हा त्याला/तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्य नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन ह्या सन २०२३ च्या **३१ जानेवारी** रोजी घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे सावधान करण्यात येते की त्यांनी सदरह मिलकतीसः देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरह मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा **आदित्य बिला** हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या रक्कम रु. १६,८४,५९२/- (रुपये सोळा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे ब्यान्नव मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या अधीन राहील. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम ८ च्या तरतुर्दीकडे

स्थावर मिळकतीचे वर्णन

गाव मोरिवली, राहुल इस्टेट बी च्या पुढे, केबिन रोड, अंबरनाथ पूर्व, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र राज्य येथे स्थित गट क्र. ११, हिस्सा क्र. (भाग), प्लॉट क्र. ९ आणि १०, शहर सर्व्हे क्र. ९२८८ धारक मिळकत/जमिनीवर बांधकामित असलेल्या सदर इमारत राहल एक्सेलन्समधील तळ मजल्यावरील शॉप क्र. १० धारक परिसरांचे ते सर्व भाग आणि विभाग मोजमापित ११.२५ चौ. मी. (चटई क्षेत्र) आणि सीमाबद्धतेप्रमाणे: पूर्व: गट क्र. ११ चे प्लॉट क्र. ७ आणि ८, पश्चिम: ६० फूट डी.पी. रोड, उत्तर: गट क्र. १० सीटीएस क्र. ९२८५ दक्षिण: गट क्र. ११ चा २५ फुट अंतर्गत रस्ता

प्राधिकृत अधिकारी आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ठिकाण: ठाणे



इंडियन ओव्हरसीज बँक

३१६, प्रगती इंडस्ट्रीअल इस्टेट कंपाऊंड, एन एम जोशी मार्ग, मुंबई ४०० ०११

दूर.: २३०८३३१०/२३०९२५८१ **ईमेल :** iob0388@iob.in सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) च्या कलम १३(२) सहवाचता

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३(१) अन्वये. ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी इंडियन ओव्हरसीज बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सरफैसी ॲक्ट अन्वये आणि कलम १३(१२) अंतर्गत सहवाचता नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील दिलेल्या तपशिलानुसार सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६०

दिवसात सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील कर्जदार/गहाणवटदार/हमीदार . (यानंतर ''सदर कर्जेदार'' असा उल्लेख) यांना बोलाविण्यासाठी सदरहू अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती. २. टपाल प्राधिकरणाद्वारे पाठविलेली सदर सूचना न बजावता परत आली/ कर्जदार/हमीदार/गहाणदार यांच्या द्वारे मान्य केली गेली नाही म्हणून बँकेद्वारे यानुसार मुबलक सावधानी बाळगुन मागणी सूचनेच्या सदर प्रसिद्धीचा प्रभावी प्रयत्न केला आहे निम्नस्वाक्षरीकारांनी त्यामुळे, सदर अधिनियमानुसार सदर कर्जदार/गहाणवटदार/हमीदारांच्या

अंतिम ज्ञात पत्त्यावर जागेवर सदर सूचना चिटकविण्यात येत आहेत. सदर सूचनेची प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध होईल आणि सदर कर्जदार/गहाणवटदार/हमीदार योंची इच्छा असल्यास सर्वसाधारण कामकाजाच्या वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडून सदर प्रत प्राप्त करु शकतात. ३. वरील संदर्भानुसार, सदर कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांना कर्ज आणि अन्य दस्तावेजांच्या अंतर्गत खाली दिलेली/देय रक्कम सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसांत

इंडियन ओव्हरसीज बँकेला चुकती करण्यासाठी पुन्हा एकदा याद्वारे सूचना देण्यात येत आहे कर्जाच्या थकीत परताव्यासाठी तारण म्हणुन खालीलनुसार संबंधित पक्षकारांद्वारे खालील मत्ता इंडियन ओव्हरसिज बँकेकडे गहाण ठेवलेल्या आहेत.

अ.	कर्जदार/गहाणवटदार	एकूण थकबाकी*	तारण मत्तेचा	मागणी
क्र.	/ हमीदाराचे नाव सह		तपशिल	सूचनेची
	पत्ता	रोजीस		तारीख
१	श्री. शनी कुमार हनुमंत	टर्म लोन	खोनी, डोंबिवली	१८.११.२०२२
	इंगळे आणि सौ. कल्पना	रु. ३७,६३,३६४/-	पूर्व, ठाणे	
	हनुमंत इंगळे	(रुपये छत्तीस लाख	४२१२०३ येथे	
	फ्लॅट क्र. ए १००२, १०	त्रेसष्ट हजार तीनशे	स्थित पलावा	
	वा मजला, ए विंग,	चौसष्ट मात्र)	इस्टेला ए बी सी	
	कासा इस्तेला		नावे ज्ञात	
	ईपीआयसी पलावा २,		प्रोजेक्टमध्ये इमारत	
	तळोजा, बायपास रोड,		इस्टेलाच्या ए विंग	
	डोंबिली पूर्व, ठाणे		मध्ये युनिट क्र. ए-	
	४२१२०३		१००२	
	आणि तसेच			
	३/ए अभिजीत को-			
	ऑप हाऊसिंग			
	सोसायटी, तुळींज रोड,			
	रामदेव झेरॉक्स जवळ,			
	नालासोपारा पूर्व,			
	उमराळे, सोपारा,हठाणे			
	४०१२०३			

* प्रदानाच्या तारखेपर्यंत वरील नमूद तारखेपासून मान्य केलेल्या संविदात्मक दराने/आधारे पुढील

- ४. जर सदर कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांनी वरील नसार इंडियन ओव्हरसीज बँकेला प्रदान करण्यास कसुर केल्यास इंडियन ओव्हरसीज बँक सदर कर्जदार/गहाणवटदार/ हमीदार यांची सर्वस्वी जोखीम, खर्च आणि परिणामांवर सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि नियमान्वये वरील तारण मत्तांच्या विरोधात कार्यवाही करेल.
- पुढे, कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांचे लक्ष तारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात
- ६. सदर कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांना इंडियन ओव्हरसीज बँकेच्या लेखी पूर्व सहमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा मार्गाने तारण मत्ता हस्तांतर करण सरफैसी ॲक्ट अंतर्गत प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणीही व्यक्तीने सरफैसी ॲक्ट किंवा नियमांच्या तरतुर्दींचे उलंघन केल्यास ते ॲक्ट च्या कलम २९ अंतर्गत कारावास आणि/किंवा दंडास जबाबदार असेल.

संदर्भ क्र.: एचओ/एओ/५०-५८-२४ आणि १८-२२१-५/५२९/२०२२- २३ स्पीड पोस्ट / आरपीएडीच्या माध्यमातून

. येथे- सी /६८, सेक्टर ७, ॲडव्हान्स कॉलनी, नवीन पनवेल, जिल्हा-रायगड-४१० २०६.

. दर्भ : आपले मुदत कर्ज खाते क्रमांक १२/ ५०/५८/२४ आणि १२/१८-२२१/०५

ह. १,७५,००,०००/- ह. १,७५,००,०००/-

विलेख परिशिष्टात नमुद केलेल्या तपशिलाप्रमाणे आहे, बँकेच्या नावे तारण करून सुरक्षित केली आहे.

..... १) मे. सपन इंजिनियरिंग ॲण्ड कंसर्ल्टटन्स, प्रोप्रा. श्री. सपनकुमार पी नास्कर

दिनांक : ०१.०२.२०२३ ठिकाण : मुंबई

३) श्री. दिगंबर यशवंत दारोळे

x) श्री गंध रामितलाम गंहित

सापेक्ष मृदत

गुडसचे गहाण

सापेक्ष ओव्हर

एकूण

अनु. क्र

ालील प्रमाणे समट केलेल्या कर्जस्वात्यात येणे आहे.

मंजूर केलेली

मर्यादा

94,00,000/-

१,००,००,०००/-

बँकेला तारण ठेवण्यात आलेल्या प्रतिभूतींचे परिशिष्ट

र्यवाही सुरु करण्याच्या अनुसार आहे.

प्राधिकृत अधिकारी दंदियन ओव्हरमीज बँक

व्याज

१,००,९६,६८४.०

१,४४,१५,३०२.००

२.४५.११.९८६/-

एकूण

१,७३,१२,८९९.००

8,20,82,358.00

____ वकील मिनी उपाध्याय जाहीर नोटीस वसई येथील मा. श्री. आर्. एच. नाथाणी, दिवाणी न्यायाधिश व स्तर, वसई हयांच्या न्यायालयात

ने. ता. २८/०२ / २०२३ चौ. अ.क्र. ५७/२०२२ नि. क्र. ०

. Micheal Joseph Freeman

. Dawn Anna Freeman both are permanantly Residing at Row House No. 2, Lodha woods, Opp. Cardina Gracias, Memorial Hospital, Bangli, Vasai, Palghar. **V/s**

ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक १३/०४/२०२२ रोजी Late. Joseph Horold Freemal died on 30/08/2021 and Ms. Lucretia Roslind Horner died on 10/10/2010 रोजी मयत झाले असुन त्यांच्या मालमत्तेसंबंधी वारस दाखला (सक्सेशन/हेअरशिप सर्टिफिकेट) मिळणेसाठी या न्यायालयात **चौकशी अर्ज क्रमांक ५७ / २०२२** दाखल केला आहे.

Schedule of Property
Property Detail of 50% share of property of Late. Mr. Joseph Harold is as under-

Sr. No.	Address of the Property	Bank Name
1.	Raw House No. 2, admeasuring 780, Sq. Ft.(carpet area) 1398,	
	Opp. Cardinal, Gracias Hospital, On land bearing survey No. 158,	
	Hissa 1P, Village Sandor, Vasai west, Tal. Vasai, Dist. Thane	
2.	Saving Bank Account No. 002201004845	ICICI Bank
3.	FD Account No. 002210019719	ICICI Bank
4.	Saving Account No. 19710400000	IDBI Bank
5.	FD Account's No. 019710600011422, 01971600015613,	IDBI Bank
	019710600015622, 197106000015631	
6.	Saving Account No. 019010100009431, 019010100024929	AXIS Bank
7.	FD Account No. 911040025746740, 9130400184177389,	
	915040015307573, 911040025745310, 9190400655675	
8.	Mutual Fund No.(Folio No.) 12685919 Folio No.	ICICI Bank
	91081030551/90413366714	AXIS Bank
9.	Share Certificate No. KEKONTENATIONA LTD.	
	ZNE389H01022/ZNE878B01027 Reliance-	
l	013A01015/330H010118/217K01011/002A01018/036A010116/	
l	614601033 VGD BANK-ZNE69A01018	
Proper	ty Detail of 50% share of property of Late, Mr. Cecil J. Hor	ner and Mr.

Charles Horner and Ms. Yvonne Horner is as under- Flat No. 001/002, Admeasuring 8563 Sq. Ft. lodha woods, opp. Cardina Gracias Hospital bearing survey No. 164, Bangali, Sandor, Vasai west, Palghar. 2. C J. House No. RC No. 198/68 DC, site No. 77, ground +1 area (south side: 48,

north side: 66, West side 99, east side 55).

3. CJ. House No. RC No. 39/67T50, site No. 78, ground +1 area (south side:55). north side: 71, west side: 105, East side: 55) C-52/11 South point ward No. 16, port blair, Andaman Island.

ज्याअर्थी हेअरशिप सक्सेशन सर्टिफिकेट मिळण्याकरिता या न्यायालयात चौ. अर्ज क्रमांव ५७/२०२२ दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस, हक्क, हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी हया न्यायालयांत दिनांक २८/०२/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाले पासून एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. सदरहू वारस दाखला देण्याबाबत जर कोणत्याही इसमाची हरकत न आल्यास योग्य ते पुरावे व कागद्रपत्रे घेऊन अर्जदार हयांना वारस दाखला देण्यात येईल हयाची कृपया नोंद

आज दि. २०/१२/२०२२ रोजी माझ्या सहिनिशी व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली



हुकुमावरुन अधिक्षक दिवाणी न्यायालय व स्तर वसई

महालक्ष्मी सीमलेस लिमिटेड

मंडळाच्या सभेची सुचना

मूचना देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्व ४७(१) अनुसार कंपनीच्या मंडळाची सभा डिसेंबर ३१, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बार्बासह विचारात व मंजूर करण्यासाठी शुक्रवार, ०८ फेब्रुवारी, २०२३ रोजी यु. ०४.०० वा. कंपनीच्या नॉटणीकृः कार्यालयात घेण्यात येणार आहे. सदर सूचना कंपनीची वेबसाईट म्हणजेच <u>www.mahatubes.com</u> व स्टॉक एक्सचेंजच्य बसाईट्स <u>www.bseindia.com</u> यावरही उपलब्ध आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशानसा महालक्ष्मी सीमलेस लिमिटेड करिता

विवेक माध्यप्रसार जालन डीआयएन: ००११४७९५

इंडियन बैंक 🥵 Indian Bank

🛕 इलाहाबाद

दिनांक: ०२ फेब्रुवारी, २०२३

ALLAHABAD

झोनल कार्यालय: मुंबई पश्चिम पहिला मजला, बी विंग, १०१-निओ विक्रम सीएचएसएल., सहकार रोड, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८ * संपर्क क्र. (०२२) २४९२ १९८६ / २४९२ ३२४६ ैं फॅक्स क्र. (०२२) २४९६ ४६४४ * ई-मेल : zomumbaiwest@indianbank.co.ir

क्ञा सूचना (स्थावर मिळकतीकरीता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ८(१) अंतर्गत)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **इंडियन बँक** चे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २७.०७.२०२२ रोजी मागणी सचना जारी करून कर्जदार श्री. यशवंत रामचंद्र गमरे आणि सौ. निशा यशवंत गमरे (कर्जदार) यांस सूचनेतील एकूण नेमूद रक्कम रू. १८,८२,०६५/**– (रुपये अठरा लाख ब्याऐंशी हजार** पासष्ट मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि **सर्वसामान्य जनतेस** याद्वारे सूचना देण्यात

येते की, **निम्नस्वाक्षरीकारांनी** खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **कब्जा** सदर नियमावलीच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३(४) अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून ह्या ३१ जानेवारी, २०२३ रोजी घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि **सर्वसामान्य जनतेस** याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहा

करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **इंडियन बँक, (ई-इलाहाबाद बँक)** रक्कम रू. १८,८२,०६५/- (रु. अठरा लाख ब्याऐंशी हजार पासष्ट मात्र) आणि मागणी सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज आणि इतर प्रभार या रकमेच्या भाराअधीन राहील. तारण मतेच्या विमोचनाकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या

तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, इमारत क्र. १०५, समृद्धी एव्हरग्रीन्स, गाव सापे, बदलापूर पूर्व, तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे-४२१ ५०३, महाराष्ट्र. मोजमापित बिल्ट अप क्षेत्र : ४०३ चौ. फ

सिमाबद्धः उत्तरः इमारत क्र. १०६ द्वारे, दक्षिणः इमारत क्र. १०४ द्वारे, पूर्वः अंतर्गत रस्ता द्वारे, पश्चिम अंतर्गत रस्ता आणि इमारत क्र. १०२ द्वारे.

पवन कुमार झा (सीएम) दिनांक : ३१.०१.२०२३ प्राधिकृत अधिकारी इंडियन बँक करिता स्थळ : मुंबई, महाराष्ट्र

गाव मौजे जुचंद्र, ता. वसई, जि. पालघर येथिल १

सर्वे नं. २१४ / ४ क्षेत्रफळ ०.०७.४०. पो. ख ०.०.२०

आकार ०.६२ अशी जमिन मिळकत श्री. शामराव

पांडुरंग भोईर याच्या मालकीची व कब्जेवहीवाटीची आहे. आमचे अशिल सदरची

मिळकत विकत घेण्यास मंजूर झाले आहेत व

सदर मिळकतीचा टायटल / मालकी हक्क

निर्वीवाद करण्यासाठी आमचे अशिलांनी दिलेल्या

सूचनेनुसार सदरची जाहीर नोटीस मी प्रसिद्ध

करीत आहे. तरी सदर मिळकतीबाबत

कोणत्याही इसमांचा किंवा संस्थेचा गहाण, दान

बक्षीस, करार, फरोक्त वापरवहीवाट, कब्जा भाडेपट्टा, कुछ आदी व अन्य प्रकारचा हक्क व

हितसंबंध असल्यास त्यांनी त्याची लेखी हरकत पुराव्यासहीत ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५

दिवसांचे आत खालील पत्तावर कळवावे. अन्यथ

कोणत्याही प्रकारे हक्क संबंध नाही. असल्यास तो त्यांनी कायमचा सोडून दिला आहे. असे

समजण्यात येईल व आमचे अशिल सदरचा विक्री व्यवहार पूर्ण करतील, हयाची नोंद घ्यावी. अँड. कल्पेश मधुकर म्हाञे रा. जुचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर

जाहीर नोटीस सर्व संबंधिताना या जाहीर नोटीसीने कळविण्या येते की, गावमौजे वालीव, तालुका वसई, जिल्ह

पालघर येथील सर्वे नं .८६/अ/४/ब, क्षेत्र

७२.१०.०० आर.ची.मि.. आकार रू

0 . ९ ० पैसे हि मिलकत मे . नवानी कन्सटक्शन

पा . लि . झ्यांच्या मालकीची व कब्नेवहीवारीची

मिळकत आहे • सदर मिळकती बाबत शिर्षव

ात्यापन करावयाचे आहे . तरी ही ह्या मिळकतीत

हणाही इसमांचा दान, बक्षीस, करार, फरोक्त

वापरवहिवाट, कब्जा, भाडेपटदा व कुळ आदी व

अन्य प्रकारचा हक्क व हितसंबंध असल्यास त्यांनी

त्यांची लेखी हरकत कागदपत्रासहित ही नोटीस

पसिध्द झाल्यापासन चौदा (१४) दिवसांच्या आत

निम्नस्वाक्षरीकारांच्या जे . आर . ए . लॉ

असोशिएटस् एल . एल . पी, बी /२०२, बी विंग,

दुसरा मजला, किणी आर्केड, स्टेला पॅट्रोल पंपच्या

गागे, बरामपुर, वसई रोड (प .) ता . ३ वसई . जि .

पालघर, ४०१ २०२, या पत्यांवर कळवावी

सदरची लेखी हरकत जर कागदपत्रा सोबत नसेल तर

सदर हरकत अमान्य करण्यात येईल व कोणाचीर्ह

कोणत्याही प्रकारची हरकत नाही असे समजण्यात

जे . आर . ए . लॉ . असोशिएटस् एल . एल . पी

जाहिर सूचना

सर्वसामान्यांना कळवण्यासाठी की श्री. बकुल मोरारजी

पटेल हे सदनिकांचे मळ मालक होते आणि श्री. बकल

मोरारजी पटेल यांची मुदत १५.०५.२०१२ रोजी

संपुष्टात आली, सुश्री उर्मी बकुल पटेल आणि सौ.

कानन नीरव मेहता या दोघी मली आहेत. मत व्यक्तीचे

आणि मृताचे कायदेशीर वारस. प्रशासनाचे पत्र जारी

करण्यात आले आणि प्रमाणित याचिका क्र. २०२२

चा ३१६ आणि सध्याच्या फ्लॅंट कमांक ३ चे मालक

आहे, मापित ४४१ चौरस फूट चटई क्षेत्रफळ आणि

फ्लॅट क्रमांक ४, या इमारतीत ३७९ चौरस फूट

चटईक्षेत्र ("फ्लॅट्स"), कमलेश्वर इमारत जय हिंद

को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.

'सोसायटी'') आणि विशेषतः खाली दिलेल्या

ाड्यूलमध्ये वर्णन केले आहे (यापुढे **''सदर**

नामच्या अशिलांच्या सूचनेनुसार, श्री प्रणव दोशी हे

फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत आहेत ज्यामध्ये

सुश्री उर्मी बकुल पटेल आणि सुश्री कानन नीरव मेहता,

विक्रेते/पुष्टी करणारा पक्ष म्हणून स्वाक्षरी करतील

आणि त्यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे. सदनिकेची

विक्री आणि कोणतीही व्यक्ती कोणत्याही हक्क,

अधिकार, स्वारस्य, लाभ, दावा, धारणाधिकार किंव

मागणी, मालमत्तेमध्ये किंवा तिच्या कोणत्याही

भागावर, आणि/किंवा कोणत्याही न्यायालयाच्या

नादेशाने किंवा त्यासंदर्भातील कोणतेही टायटल डीड,

किंवा कोणताही करार, मुखत्यारपत्र, किंवा अन्यथा

काही असल्यास, याद्वारे, सदर सूचना प्रकाशित

झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत, लिखित

स्वरूपात, अधोस्वाक्षरीला कळवणे आवश्यक आहे.

अयशस्वी झाल्यास, वाटाघाटी पूर्ण केल्या जाऊ

शकतात. अशा दाव्याचा संदर्भ न घेता आणि दावे

असल्यास. आणि अशा हक्क. अधिकार. हित.

दावा, धारणाधिकार किंवा मागणी (असल्यास)

नामच्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाही आणि

असल्यास ते माफ केलेले आणि/किंवा सोडले गेले

इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या जय हिंद को-

ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि.च्या भूखंड क्र.

९, एन.एस. भूखंडावर उभ्या असलेल्या, रोड

क.१२, सीटीएस क्र. ५९३, मुंबई उपनगरातील

नोंदणी उप-जिल्ह्यातील गाव जुहू, तालुका अंधेरी, जेव्हीपीडी योजना, विलेपाले पश्चिम, मुंबई

मालमत्ता'' म्हणून संदर्भित).

ॲड अजय मायकल कोरीय

वकील

तर्फे पार्टनर

संचालव

येईल .

दिनांकः ०२ .०२ .२०२३

डीआयएनः ०००४५३०

ठिकाण- वसई

दि. ०२.०२.२०२३

समिट सिक्युरिटीज लिमिटेड सीआयएन: एल६५९२१एमएच१९९७पीएलसी१९४५७१

नोंदणीकृत कार्यालय: २१३, बेझोला कॉंप्लेक्स, बी वींग, ७१, सायन-ट्रॉम्बे रोड, चेंबूर, मुंबई-४०० ०७१ दू.: +९१-२२-४६०९८६६८/६९ वेबसाईट: <u>summitsecurities.net</u> र्ड-मेल: investors@<u>summitsecurites.net, compliance@summitsecurities.net</u>

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिनेसाठी अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (ईपीएस सोडून रु. लाखात)

अ.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले व	संपलेले वर्ष	
क्र.		३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२१ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२१ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित)
१	एक्ण उत्पन्न	२८७.१६	२१९.३४	४,३५५.१७	७,०३१.९२	७,४९९.८५
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	२१३.०४	१०७.७२	४,१०२.९३	६,७५३.९६	७,१११.०९
ş	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	२१३.०४	१०७.७२	४,१०२.९३	६,७५३.९६	७,१११.૦૧
8	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	878.88	७१.४७	३,१९८.६९	४,८१७.९५	५,०८३.०९
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) –	२९,४२७.८५	२०,२५१.५०	७७,३७५.९३	९२,३८४.१९	(४५,४६१.४६)
દ્	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रती भाग)	१,०९०.१८	१,०९०.१८	१,०९०.१८	१,०९०.१८	१,०९०.१८
b	मागील वर्षाच्या लेखारीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)					४४७,०८३.४०
۷	प्रत्येकी रु. १०/- चे एफव्ही प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (अवार्षिक):					
	(i) मूलभूत ईपीएस	३.८९	०,६६	२९.३४	४४.१९	४६.६३
	(ii) सौम्यिकृत ईपीएस	₹.८९	०,६६	२९.३४	४४.१९	४६.६३
टीपा	:	•		•		
1 8 1	वरील निष्कर्षांना ०१ फेबवारी २०२३ रोजी बालेल्या	त्यांच्या संबंधित बैठकां	मध्ये लेखापरीक्षण समि	तीने प्रनर्विलोकित करून	त्यांची शिफारम केली :	थाणि संचालक मंदलाने

हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अन्वये अधिसचित सुधारित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रूत्स, २०१५ (इंड एएस) ला अनुसरून बनवले आहे हावपार परमा आयोग्यम, २०१२ या अस्तर १२४ ज्यापय आवसूचा सुचारा परमाण (३०वम जयाळटा स्टड्स) रख, १८९२ (३० एस्.) आसूत बतीत माहीत मूलजे सेबी (लिल्टींग ऑब्लिगेज्रस अर्ड डिस्कलोजर रिवायास्प्रेटम प्रेस्ट्रोज्य, १०९५ च्या पेयुलेसन ३२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज्रसक दे राखत केलेला ३ है डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिनेसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्य तिमाही आणि नऊ महिनेसाठी तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस www.bseindia.com, www.nseindia.com वर आणि कंपनीर्च वेबसाईट www.summitsecurities net वर सध्दा उपलब्ध आहे.

कंपनीच्या महत्वाच्या अलेखापरीक्षित अलिप्त वित्तीय बार्बीची माहीती खालीलप्रमाणे

तपशील	संपलेली तिमाही		संपलेले :	संपलेले वर्ष				
	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२१ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२१ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित)			
एकूण उत्पन्न	१७०.०५	99.20	२,२३३.०९	२,७०४.२४	३,०४८.५६			
करपूर्व नफा	११७.४६	१९.०३	२,०४७.४८	२,५२२.३२	२,७८२.०३			
करोत्तर नफा	२९९.५७	१४.९४	१,६७२.०२	१,७८८.५५	१,९८३.४३			
समिट सिक्युरिटीज लिमिटेडसाठी								

द डेक्कन मर्चंट्स को ऑप बँक लिमिटेड

मुख्यालय (लीगल आणि वसुली) : २१७, राजा राम मोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४. दरध्वनी क्रमांक : ०२२- २३८५१८९९ इ मेल : legal@deccanbank.com संकेतस्थळ : www.deccanbank.com

संदर्भ क्र.: एचओ/एओ/५०-५८-२४ आणि १८-२२१-५/५२९/२२२-२३ स्पीड पोस्ट / आरपीएडीच्या माध्यमातून टिनांक · ०×-०१-२०२

?) मे. मल्टी प्रॉडक्ट्स इंडिया, प्रोप्रा. श्री. जंगबहाद्र डी उप्पल.

. येथे -सी-३०२, सिल्व्हर बर्च, वसंतगार्डन, स्वप्ना नगरीजवळ, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०० ०८०. २) श्रीम. प्रेरणा जंगबहाद्र उप्पल

. १. येथे -सी-३०२. सिल्व्हर बर्च. वसंतगार्डन, स्वप्ना नगरीजवळ, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०० ०८०.

३) श्री. शैलेंद्रकुमार बी. त्रिपाठी . . येथे -३०२, साई दर्शन अपार्टमेंट, प्लॉट नं.३८, सेक्टर २०सी, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८.

४) श्री. नरेश नारोराम भाटिया . . येथे -बी-४०७, शुभ बिल्डिंग, सुभाष नगर, कीन्स पार्क, मीरा रोड पूर्व, ठाणे-४०११०७.

८) श्री. रमेश आनंद कदम

ा, त. येथे -पलॅट क्र. ३०४, राधा रेसिडेन्सी, फेज-॥, टाटा पॉवर समोर, कल्याण पश्चिम, ठाणे-४२१३०९. विषय : सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शनऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ चे कलम १ (२) अनुसार वैधानिक मागणी सूचना (५४ ऑफ २००२)

(२) अनुसार प्रयानक मानका सूचना (२० जाक २००२) संदर्भ : आपले मृदत कर्ज खाते क्रमांक १२/ ५०/५८/०७ आणि १२/१८–५४/०१.

१. आपपास जात आहे की आपण क्र. १ यानी बेंकेकडून खालील प्रमाणे नमूद केलेली पत सुविधा प्राप्त केली आहे आणि सदरील खाल्यात सध्या रक्कम थकी। आहे. आपण कर्ज खाल्यात रक्कम भरणा करण्यात कसूर केल्यामुळे सदर रक्कम थकीत असून आपले खाते ''नॉन परफॉर्मिंग असेट्स' 'म्हणून दिनांक ३०–०५-२०१२ गेजी रिबर्व्स बँक ऑफ इंदिया यांनी वेळोवेळी जारी केलेल्या दिशानिर्देशानसार वर्गीकृत करण्यात आले आहे. एकूण रक्कम रु. ३,५४,८३,८१०/ (रुपये तीन करोड चौपन्न लाख त्र्याऐंशी हजार आठशे दहा मात्र) ज्यात ३१–१२–२०२२ पर्यंत आकारण्यात आलेल्या व्याजाचा समावेश आहे आप गलील प्रमाणे नमुद केलेल्या कर्जखात्यात येणे आहे

एकूण थकीत रक्कम मंजूर केलेली एनपीएची तारीख कर्जाचा प्रकार मर्यादा मुद्दल व्याज एकूण ३३,२५,४३६.० ७८,७०,६१५.० २०,००,०००/-सापेक्ष मुदत ५५,००,०००/-(टीओडी) ३०/०५/२०१२ १,०३,१४,१६३.०० १,८९,९३,७३८.०० २,७६,१३,१९५.०० -सापेक्ष ओव्हर डाफर्ट १,१९,४४,८९३/- २,३५,३८,९१७/- ३,५४,८३,८१०.०० एकूण ₹. ९८,००,०००/-

आपण क्र. २ ते ५ जे हमीदार आहेत, यांनी आपण वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेले क्र. १ यांनी घेतलेल्या कर्जासाठी हमी दिली आहे . वारंवार सुचना आणि मागणी करूनही तसेच स्मरण करूनही आपण वरील प्रमाणे नमुद केलेल्या कर्ज खात्यात येणे असलेली रक्कम अदा केलेली नाही तसे

नापण आपत्या जवाबदारीचे पूर्णतः निर्वहन केलेले नाहीं आणि त्यात कस्तु केली आहे. ज्याप्रमाणे आपण क्र. १ जे कर्जदार आहात आणि बैंक, जी संरक्षित धनको आहे, आपण आपण आवश्यक ती कागदपत्रे निष्पादित केली आहेत आणि त्य ाध्यमातून सरतील कर्ज सुविधा योग्य त्या प्रमाणे नोंदणीकृत तारण विलेख दिनांक ०३–१५-२०१० रोजी बँकेच्या नावे मालमता, ज्यांचा तपशील तारण् वेलेख परिशिष्टात नमूद केलेल्या तपशिलाप्रमाणे आहे, बँकेच्या नावे तारण करून सुरक्षित केली आहे.

विविध सरक्षा करारनामे जे आपण क. २ ते ५ यांनी बँकेच्या नावे निष्पादित केली आहेत आणि त्या माध्यमातन बँकेच्या नावे सिक्यरिटी इंटरेस्ट निर्माण केर तांच्या संदर्भात आहे आणि येणे असलेल्या रकमेच्या वसुलीसाठी बँक त्यांच्यावर कार्यवाही करू शकते आहे जे खालील प्रमाणे नमूद केलेल्या अचल मा बँकेला तारण ठेवण्यात आलेल्या प्रतिभूतींचे परिशिष्ट

. जंगबहादूर डी उप्पल यांच्या मालकीचे गाला क्र. ७ आणि ९ चे ते सर्व भाग, मोजमापित ३८९ चौ. फूट कार्पेट एरिया + १९४ चौ. फूट टेरेस, एकूण दुसऱ्या मजल्यावर सुमारे ३७४ चौरस फूट चटईक्षेत्र, 'विजय विलास कॉम्प्लेक्स' बी विंग म्हणून ओळखली जाणारी इमारत

	गहाण विलेख अनुक्रमांक टीएनएन३-०७४४१-२०१० अंतर्गत रितसर गहाण.														
वरील प्रम	माणे नमू	द केलेल	त्या कर्ज	सुविधेच्य	। संदर्भात	परतफेड	करण्यात	आपण	ा कसूर	केल्यामु	ळे आम्ही	आपण	क्रमांक	१ते	-6
५४,८३,८											तारखेपर्यंत		किंवा	वसुली	हि

ागवेपर्यंत वरील पमाणे नमद केलेल्या कर्ज सविधेच्या संदर्भात. आणि प्रतिभत्ती प्रपत्रे जी आपण निष्पादित केली आहेत त्यानुसार सदरील सुचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत अदा करून आपल्या जबाबदारीचे पूर्ण निर्वहन करण्याची सूचना करीत आहोत अन्यथा बँक आपल्या अधिकारांच संपूर्ण वापर करील आणि वरील प्रमाणे नमुद केलेल्या प्रतिभृती प्रपत्रात नमुद केलेल्या मालमत्ता एन्फोर्स करण्यासाठी सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्श मॉफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्समेंटऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायेदा २००२ चे कलम १३ (४) अनुसार योग्य तो क्रम घेईल याची कृपया नोंद

ालमत्ता बँकेच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय विक्री, लीज किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करण्यास अथवा त्यात त्रयस्थ व्यक्तीचा हक्ष / हव संबंध निर्माण करण्यास मनाई करण्यात येत आहे. . ही सुचना बँकेकडून कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय जारी करण्यात येत आहे आणि कायद्याच्या तरतुर्दीच्या अनुसार योग्य असलेल्या पर्यायांचा तसेच

800088. दि. २ फेब्रुवारी २०२३ रोजी सही/-दुब्लयू लीगल्स ३०१, दलाल निवास, मधुरादास रोड, वैष्णव हॉस्पिटल समोर, कांदिवली पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र

8000E support@truebluelegals.in

मानले जाईल. वर संदर्भित वेळापत्रक :-१८६षात्र, अर्थान विरास का स्टार्क का स्ट्राह्म १० १५०३ च्यानिक्टा त्राणे–3 मध्ये नोंदणीकत. ०३.११.२०१० रोजी नोंदणीक फ्लॅट क्र. ३ मापित ४४१ चौ. फ्ट. कार्पेट क्षेत्रफळ आणि फ्लॅट क्रमांक ४, मापित ३७९ चौ. फूट. चटई क्षेत्र, कमलेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

..... ७. कृपया नोंद घ्यावी की सरफेसी कायदा २००२ च्या कलम १३ (१३) मध्ये नमूद केल्यानुसार आपणास वरील प्रमाणे नमूद केलेल्या प्रतिभूत केलेल्य

nयदेशीर कार्यवाही सुरु करण्याच्या अनुसार आहे.

प्राधिकत अधिका द डेकन मर्चंट्सको ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई

. अध्यक्ष /सचिव,विजय विलास कॉम्प्लेक्स' बी विंग, प्लॉट क्र.३७, सेक्टर क्र. १९सी, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३

प्राधिकृत अधिकार्र

. **इस्टेट अधिकारी**, सिडको लि., सिडको कार्यालय, ब्लॉक क्र. ७, रायगड भवन, सीडीको, सकाळ भवन रोड, एचयुएल बिल्डिंगजवळ, सेक्टर ११

द डेक्कन मर्चंट्सको ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबर

अनु. क्र.

सी सी माहितीसाठी

ठिकाण: मुंबई दिनांक: ०१ फेब्रुवारी, २०२३

द डेक्कन मर्चंट्स को ऑप बँक लिमिटेड **ख्यालय (लीगल आणि वसली) :** २१७. राजा राम मोहन रॉय रोड. गिरगाव, मंबई - ४०० ००४

वैधानिक सूचना

विषय : सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शनऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ चे कलम १३ (२) अनुसार वैधानिक मागणी सूचना (५४ ऑफ २००२)

्र आपणास जात आहे की आपण क्र. १ यांनी बेंकेकडून खालील प्रमाणे नमूद केलेली पत सुविधा प्राप्त केली आहे आणि सदरील खात्यात सध्या रक्कम थकी आहे. आपणा कर्ज खात्यात रक्कम भरणा करण्यात कसूर केल्यामुळे सदर रक्कम थकीत असून आपले खाते ''नॉन परफॉर्मिंग असेट्स'' म्हणून दिनांक २३–१०

o१५ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी वेळोवेळी जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार वर्गीकृत करण्यात आले आहे. एकूण रक्कम रु. ४,२०,४२,३६४/-

. आपण क्रमांक २ ते ४ जे हमीदार आहेत, यांनी आपण वरील प्रमाणे नमुद करण्यात आलेले क्रमांक १ यांनी घेतलेल्या कर्जासाठी हमी दिली आहे.

३. वारंवार सूचना आणि मागणी करूनही तसेच स्मरण करूनही आपण वरील प्रमाणे नमूद केलेल्या कर्ज खात्यात येणे असलेली रकम अदा केलेली नाही तसे आपण आपल्या जबाबदारीचे पूर्णतः निर्वहन केलेले नाही आणि त्यात कसूर केली आहे.

ज्याप्रमाणे आपण क्र. १ जे कर्जदार आहात आणि बँक, जी संरक्षित धनको आहे. आपण आपण आवश्यक ती कागदपत्रे निष्पादित केली आहेत आणि त्य

ध्यमातून सदरील कर्ज सुविधा योग्य त्या प्रमाणे नोंदणीकृत तारण विलेख दिनांक ०६-०४-२०१५ रोजी बँकेच्या नावे मालमत्ता, ज्यांचा तपशील तारण

. विविध सुरक्षा करारनामे जे आपण क्रमांक २ ते ४ यांनी बँकेच्या नावे निष्पादित केली आहेत आणि त्या माध्यमातून बँकेच्या नावे सिक्युरिटी इंटरेस्ट निर्माण

केले आहे जे खालील प्रमाणे नमुद केलेल्या अचल मालमत्तांच्या संदर्भात आहे आणि येणे असलेल्या रकमेच्या वसलीसाठी बँक त्यांच्यावर कार्यवाही करू

१९९.८० चौ.फू. + दुसऱ्या मजल्याचे क्षेत्रफळ ४६५.४७ चौ. फू. म्हणजे एकूण क्षेत्रफळ १६१८.४०

मालमत्तेचा तपशील

श्री. सपनकमार पी नास्कर आणि श्रीम. श्रावणी एस नास्कर यांच्या मालकीचे सेक्टर १. शातीनिकेतन पब्लिक स्कलजवळ, नवीन पन्नेत

र्जू, जिल्हा-रायगड-४९०२०६ च्या प्लॉट नं. ६, रोड नं.१२, येथे असलेल्या ओनरशिप बंगलो 'झेना व्हिला" चे सर्व भाग जिमनीचे

क्षेत्रफळ मोजमापित १५०.५०एम२ म्हणजेच १६१९.३८ चौ.फ. + तळमजला क्षेत्रफळ ६५३.१३ चौ.फ. + पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ

नोंदणीकत. ०६.०४.२०१५ रोजी नोंदणीकत गहाण विलेख अनुक्रेमांक. पीव्हीएल२–२९३६–२०१५ अंतर्गत रितसर गहाण.

. वरील प्रमाणे नमूद केलेल्या कर्ज सुविधेच्या संदर्भात परतफेड करण्यात आपण कसूर केल्यामुळे आम्ही आपण क्रमांक १ ते ४ यांना रु. ४,२०,४२,३६४/-

अधिक त्यावरील व्याज ०१-०१-२०२३ पासून संपूर्ण रक्कम अदा होण्याच्या तारखेषर्यंत आणि किंवा वसुली होईपर्यंतच्या तारखेपर्यंत, वरील प्रमाणे नमू केलेल्या कर्ज सुविधेच्या संदर्भात, आणि प्रतिभूती प्रपन्ने जी आपण निष्पादित केली आहेत त्यानुसार सदील सूचना प्राप झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत

अदा करून आपल्या जबाबदारीचे पूर्ण निर्वहन करण्याची सूचना करीत आहोत अन्यथा बँक आपल्या अधिकारांचा संपूर्ण वापर करील आणि वरील प्रमाण

नमूद केलेल्या प्रतिभूती प्रपन्नात नमूद केलेल्या मालमत्ता एन्कोर्स करण्यासाठी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स अँड

न्कोसेमेंटऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ चे कलम १३ (४) अनुसार योग्य तो क्रम घेईल याची कृपया नोंद घ्यावी. ७. कृपया नोंद घ्यावी की सरफेसी कायदा २००२ च्या कलम १३ (१३) मध्ये नमूद केल्यानुसार आपणास वरील प्रमाणे नमूद केलेल्या प्रतिभूत केलेल्य

मत्ता बँकेच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय विक्री. लीज किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करण्यास अथवा त्यात त्रयस्थ व्यक्तीचा हक्ष / हक्ष संबंध

.. ही सुचना बँकेकडून कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय जारी करण्यात येत आहे आणि कायद्याच्या तरतुर्दीच्या अनुसार योग्य असलेल्या पर्यायांचा तसेच कायदेशी

मुद्दल

७२,१६,२१५.०

१,०३,१४,१६३.

39.48.686.00

. येथे - प्लॉट नं.०६, झेना व्हिला, रोड नं.१२, सेक्टर १, शांतीनिकेतन पब्लिक स्कूलजवळ, नवीन पनवेल पूर्व, जिल्हा-रायगड-४१०२०६.

, . येथे -प्लॉट नं.०६, झेना व्हिला, रोड नं.१२, सेक्टर १, शातीनिकेतन पब्लिक स्कूलजवळ, नवीन पनवेल पूर्व, जिल्हा-रायगड-४१०२०६.

येथे - फ्लॉट क्र. ए/००१, प्लॉट क्र. ३६/३८, हृषिकेश अपार्टमेंट, सेक्टर १०, न्यु पनवेल, जिल्हा-रायगड-४१० २०६.

रुपये चार करोड वीस लाख बेचाळीस हजार तीनशे चौसष्ठ मात्र) ज्यात ३१-१२-२०२२ पर्यंत आकारण्यात आले

२३/१०/२०१५

२३/१०/२०१५

दरध्वनी क्रमांक : ०२२- २३८५१८१९ इ मेल : legal@deccanbank.com संकेतस्थळ : www.deccanbank.com